By registered post AD / Courier / Post / Speed post/Hand delivery/ E-mail/Upload on site

February 15, 2025

To.

Department of Corporate Service BSE Limited,

Registered Office: Floor 25, P. J. Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400001. MAHARASHTRA.

T: 2272 1233 / 1234 | F: 2272 3121 / 3719 | www.bseindia.com

Subject: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015.

Reference: Centenial Surgical Suture Ltd. | Scrip Code: 531380

Dear Sir.

In Compliances with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisement of the Standalone Un-Audited Financial Results of the Company for quarter and nine-months ended December 31, 2024 published in all the editions of New Hub and in Mumbai Edition of Pratahkal (Regional Newspaper) on February 15, 2025.

You are requested to kindly take the same on your record.

Sincerely,

## For CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.



MAHIMA

Digitally signed by MAHIMA **BATHWAL** BATHWAL Date: 2025.02.15 17:26:57 +05'30'

Mahima BATHWAL Membership No. ACS A35069 Company Secretary & Compliance Officer

Enclosures: as mentioned above.

Registered Office F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. C912524222905 Fax 912524222905

Manufacturing Facility B-17 / F-29 / F-22 MIDC, Murbad Thane 421401. MAHARASHTRA. 2524223200 Fax 912524 222872

Sales Office - Mumbai 1st Floor, Palai Complex CHS Ltd. Bhandarkar Road, Matunga (East), Mumbai 400019. MAHARASHTRA. 912224102876 Fax 912224161261

Sales Office - Bengaluru No.12/42. Udhani Lavou Off. Cambridge Road, Halasur, Bengalun 560008. KARNATAKA. 49180 25577791 Fax 9180 25577792

Sales Office - Kolkata Flat No. N-1, Ground Floor, 385 Purbachal, Kalitala Road, P.S.Kasba, Kolkata 700078. WEST BENGAL. C 91 3324844875 Fax 91 3324844875

## विरार पश्चिम येथील तिरुपती नगर येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदान मोहीम

(वार्ताहर) : वसई-विरार शहर व्यवस्थापन विभाग आणि संयोगी संस्था अलाईड सोल्युशन सर्विसेस यांच्या मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान याअंतर्गत आणि या कार्यक्रमांचे आयोजन

प्रभाग समिती ए मधील वॉर्ड क्रमांक १४ येथे झालेल्या श्रमदान विद्यार्थी, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी आणि सोसायटीतील नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या मोहिमेअंतर्गत विरार पश्चिमेकडील सेंट झेवियर्स हायस्कूल ते तिरुपती

नगर रोडपर्यंत स्वच्छता मोहिमेत ८० ते १०० नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी आयोजन आले होते. प थ ना ट्या च्या

अर्ध्या रस्त्यात उतरल्याने

प्रवाशाला मारहाण पिंपरी, दि. १४

**(वार्ताहर)**: जास्तीचे भाडे मागिल्याने प्रवासी अर्ध्या रस्त्यात उतरून पैसे देऊन दुसऱ्या रिक्षात बसल्याने रिक्षा चालकाने प्रवाशाला दगडाने बेदम मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या महिलेला देखील मारहाण केल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर सद्गुरूनगर कमानीजवळ भोसरी येथे घडली.ठाण्याच्या मामा-भाचे डोंगरावरील आगीत झाडे जळून

शेख (वय ३६, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

मोहम्मद यासिन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे ज्यूस सेंटर आहे. सदगुरुनगर येथून ते ज्यूस सेंटर बंद करून ११ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास घरी जात होते. ते आरोपीच्या रिक्षात बसले. आरोपीने शेख यांना प्रवासाचे भाडे जास्त सांगितले. त्यामुळे

शेख सदगुरु नगर कमानीजवळ उतरले. रिक्षा चालकाला पैसे दिले आणि दुसऱ्या रिक्षात बसले. त्या कारणावरून आरोपीने शेख यांना दगडाने मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या महिलेला देखील मारहाण केली. त्यानंतर आरोपी रिक्षा घेऊन पळून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

## छेडछाडीमुळे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे, दि. १४ (वार्ताहर) : छेडछाडीमुळे एका तरुणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा भागात घडली. तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडणाऱ्या तरुणाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका २० वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण तिचा पाठलाग करुन त्रास देत होता. माझ्याशी विवाह न केल्यास अपहरण करेल, तसेच तुझी छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करुन बदनामी करेल, अशी धमकी आरोपी तरुणाने दिली होती. आरोपीच्या त्रासामुळे घरी किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला खासगी रुग्णालयात

दाखल करण्यात आले. पोलिसांना याबाबतची माहिती रुग्णालयाने दिली. त्यानंतर पोलीस रुग्णालयात पोहोचले

माध्यमातून ओला व सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक मुक्त शहर यासारख्या प्रतिसाद दिला आणि स्वच्छतेबाबत अधिक जागरूक होण्याचे वचन दिले.

प्रभाग समिती ए मध्ये एकुण ४०० सफाई दूत कार्यरत असून, त्यातील सर्वोत्तम १० नागरिकांच्या वतिने निवड करून त्यांच्या उत्कृष्ट कार्यगिरीबद्दल त्यांना विशेष सन्मान देण्यात सन्मानित दूतांची नावे पुढीलप्रमाणे अतुल केणी, भरत वैती, राजेश खाचे, दुर्गेश मेहेर, अश्विनी जोशी, गीता रामबाडे, सुशीला पाटील, अश्विनी डावल, राजेश किनी, शैला भोईर, या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात

हालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर. अपवादात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबपर्व)

त्रपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर

हालावधीकरिता एकण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि

ाखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळुन) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार

लिमिटेडच्या www.karnavatifinancelimited.com वेबसाईटवेर उपलब्ध आहे.

उत्पन्न प्रति भाग रू.१ प्रत्येकी (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)

३. खालील क्यूआर कोडद्वारे देखील ते उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १३.०२.२०२५

**MINAL INDUSTRIES LIMITED** 

CIN No: L32201MH1988PLC216905

Total Income from Operations

Equity Share Capital

Exceptional and/or Extraordinary items )

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserv

as shown in the Audited Balance Sheet of

(for continuing and discontinued operations)

shall be disclosed by means of a footnote.

ठिकाण : मुंबई

8 Earnings Per Share (of Rs. 2/- each)

whichever is applicable.

Date: 14.02.2025

Place: Mumbai

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax)]

पनीचे इक्रिटी भाग भांडवल

त्रानंतर कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर

वसई विरार महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सातत्याने उपक्रमाच्या माध्यमातन लोकांमध्ये जनजागृती करत आहे. त्याच बरोबर शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी शहरात सुशोभीकरण केले आहे. यामुळे पालिकेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याच अनुषंगाने वसई-विरार संस्थांच्या प्रयत्नांमुळे स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे पार पडली. या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद आणि सहभाग अतिशय उल्लेखनीय ठरला यावेळी मा. उपयुक्त- घनकचरा व्यवस्थापन विभाग, सहा. आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या सह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

संपलेली तिमाही

(६.३४)

(६.३४)

(8,38)

2004.00

(0.08)

Regd Office: 603- I Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road,

Andheri-East Mumbai - 400072 | Tel No. 022: 40707070

31-12-2024

unaudited

(26.31)

(26.31)

(1.24)

0.00

Email Id : cmseepz@gmail.com | Website: www.minalindustrieslin

E & CONSOLIDATED FINANCIAL

31-12-2023

-65.22

-65.22

-55.23

0.03

38.87.7078 38.87.7073 38.03.7078

(अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित)

३९.१६

(१७९.६२)

(१७१.८६)

(१७१.८६)

8004.00

(०.१७)

कर्णावती फायनान्स लिमिटेडकरित

मही /- जय मोर्झारिया (डीआयएन: ०२३३८८६४)

31-12-2024

67.10

67.10

67.36

SHRIKANT JESINGLAL PARIKH

Managing Director (DIN: 00112642)

Consolidated

व्यवस्थापकीय संचाल

(Rs. In Lakhs)

31-12-2023

14.08

14.08

5.69

संपलेले वर्ष

३०४.१

(१५७.३७)

(१६६.८१)

(886.68)

8004.00

१८५.७७

(०.१७)

कर्णावती फायनान्स लिमिटेड

(सीआयएन : एल६५९१०एमएच१९८४पीएलसी३४७२४) नोंदणीकृत कार्यालय: व्रज ग्रूप, २रा मजला, सिमरन सेंटर, मोगरा गांव ३०एच पारसी पंचायत रोड, अंधेरी पूर्व अंधेरी मुंबई - ४०००५३, महाराष्ट्

कॉर्पोरेट कार्यालय: व्रज इमारत, ०५ वा मजला, हॉटेल प्रेसिडेंट समोर, भूमी प्रेस जवळ, लिमडा लेन, जामनगर-३६१००१, गुजरात.

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही वित्तीग

निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bselimited.com वेबसाईटवर आणि कर्णावती फायनान

२. वरील लेखापरिक्षित वित्तीय निकालांचे लेखापरीक्षण समितीने पनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने १३ फेब्रवारी २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकी।

मान्यता दिली आहे आणि वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निकालांचा मर्यादित आढावा घेतला आहे.

Standaonle

31-12-2024

(unaudited)

-20.38

-20.38

-20.40

-20.39

-0.01

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33

available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com(s) and the Company's website

of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policie

c) Exceptional and/or extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules

3,838.01

UN-AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINAN RESULTS FOR THE QUARTER ENDED 31-12-2024

31-12-2024

-20.38

-20.38

-20.40

दरध्वनी: +९१ ०२२ २८८०९१११, ईमेल आयडी: karnavatifi

### CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 CIN: L99999MH1995PLC089759 Email ID: shareinvestor@centenialindia.com Website: www.centenialindia.com

Sr.		(	Quarter Ende	d	Nine Mon	ths ended	Year ended
oı. No		31/12/2024	30/9/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/3/2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1220.39	1433.72	1244.71	4027.87	3923.17	5131.50
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(84.77)	16.91	40.95	(28.02)	112.29	127.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and /or Extraordinary items)	(84.77)	16.91	40.95	(28.02)	112.29	127.30
4	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(84.77)	12.66	30.64	(28.02)	84.03	113.44
5	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83	364.83
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	_	_	-	-	2679.39
7	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)						
	(a) Basic	(2.30)	0.35	0.84	(0.76)	2.30	3.11
	(b) Diluted	(2.30)	0.35	0.84	(0.76)	2.30	3.11

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).

2) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting

policies shall be disclosed by means of a footnote.

Exceptional and/or extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules

whichever is applicable.

Viiav MAJREKAR

Managing Director ~ DIN: 00804808

#### व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड सीआयएन : एल ५१९०९ ऍमएच २०१३पीएलसी ३८१३११

नोंदणीकृत कार्यालय: ६०१ए, नीलकंठ बिझनेस पार्क, नाथानी रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई ४०० ०८६ ळ : <u>www.valencianutrition.com</u> इ मेल : <u>compliance@valencianutrition.</u>

विशेष सर्वसाधारण सभा, इ मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना याद्वारे सूचित करण्यात येते की व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड (कंपनी ) यांच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा

निवार के प्राप्त करियान के बिर्चा के किया के क (ईकीएम किया बैठक) सीमवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार दुरारी १२.०० वाजता, केवळ विडडीओ कॉन्फरिसंग (व्हीसी ) / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (औएव्हीएम ) यांच्या माध्यमातून विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांकीत जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केले आहे दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ तसेच त्यासह अन्य परिपत्रके जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केली आहेत ( एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके ) आणि परिपत्रक क्रमांक सेबी / एच ओ / सीएफडी / सीएफडी पीओडी -२/ पी, सीआयआर / २०२३/ १६७ जे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केले आहे दिनांकीत ०७ ऑक्टोबर २०२३ (सेबी परिपत्रक ) आणि अन्य परिपत्रके जी सेबी यांनी जारी केली आहेत (यापुढे एकत्रित उल्लेख सेबी परिपत्रके) त्यांच्या अनुसार तसेच कंपनी कायदा २०१३ च्या विविध तरतुर्दीच्या अनुसार आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार तसेच सेबी रेग्युलेशन्सच्याअनुसार कंपनीने विशेष सर्वसाधारण सभेची सूचना शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केवळ अशा सभासदांना निर्गमित केली आहे, ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आले आहेत. सभासदांना विशेष सर्वसाधारण सभेची प्रत्यक्ष पाठविण्याची आवश्यकता वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनसार निलंबित करण्यात आली आहे दरस्थ इ मतदान : कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ (कायदा ) तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड

दूरत्य व नारामा - जनमा कापना एक प्रथम प्रकार एट (नार्चम) ताला प्रात्त नामा करमाण (नगणम अव एडिमिनिस्ट्रेशन ) नियम २०१४ चा नियम २० तसेच त्यात वेळीळीळ करण्यात आलेल्या सुधारणोच्या असुसार तसेच सर्वसाधारण सभांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून जारी करण्यात आलेले सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड्स - २ (एस एस २) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स नियम २०१५ चा नियम ४४ यांना अनुसरून विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कंपनी आपल्या सभासदांना विशेष सर्वेसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान / विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि त्यासार्ठ कंपनीने इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएल यांची नियुक्ती केली आहे. दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर सूचना विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील मुद्यांची नांद प्यावी: ए. दूरस्थ इ मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे : दूरस्थ इ मतदान

. जलावधीला शुक्रवार दिनांक ०७ मार्च २०२५ रोजी सकाळी ९. ०० वाजता ( भारतीय प्रमाण वेळे नुसार ) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया रविवार दिनांक ०९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजता ( भारतीय प्रमाण वेळे नुसार ) संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडून बंद करण्यात येईल आणि सभासदांना सदरील तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ इ मतदान करता येणार नाही.

बी. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच सोमवार दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी (कट ऑफ तारीख कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात सभासदांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान दूरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि जे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजाव शकतील. अशी कोणतीही व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत उपलब्ध आहे, अशा व्यक्ती विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. ज्या सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे. असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता

गधारक किंवा समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत तसेच ज्या व्यक्तींनी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे सम्भाग घेऊन कंपनीचे सभासद झाले आहेत आणि कट ऑफ तारीख रोजी त्यांच्याकडे केंपनीचे समभाग आहेत, असे सभासद इ मतदानासाठी आवश्यक असलेला यूजर आयडी आणि पासवर्ड, evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून प्राप्त करू शकतात. मात्र एखादी व्यक्ती या आधीच एनएसडीएल यांच्याकडे दुरस्थ इ मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती दूरस्थ इ मतदानासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा हक्क बजावू शकते डी. वैयक्तिकसमभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत, तसेच ज्या व्यक्तींनी

विशेष सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीचे सभासद झाले आहेत, आणि कट ऑफ तारीख रोजी त्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत, असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूदकेलेल्या लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करू शकतात. सभासद सध्याचे डिमॅट खात्याचे लाँग इन क्रेडेन्शियल्सडिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्या माध्यमातून एनएसडीएल किंव

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल ) यांच्याकडे असल्यानुसार, दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसाठी वापरू शकतात. जी व्यक्ती कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी वर्षींगक सर्वसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी आहे. असे समजावे विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वीचीदुरस्थ इ मतदान प्रक्रिया / विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी इ मतदान

प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून श्रीमती कृप जोईसार. कपा जोईसार अँड असोसिएटस. प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (पिअर रिव्ह्य प्रमाणपत्र क्रमांक : १२५१) २०२१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्यासंदर्भात किंव एनएसडीएल यांच्या इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास आपण इ मेलच्या माध्यमातून evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात किंवा ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० येथे संपर्क साधू शकतात.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या दूरस्थ इ मतदानाच्या संदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी श्री राहुल राजभर, सहायक व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे संपर्क साधावा किंवा इ मेलच्या माध्यमातून .evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९

कुपनीच्या सभासद नोंद्र पुस्तिका तसेच समभाग हस्तीतरण पुस्तिका सोमवार दिनांक ०३ मार्च २०२५ ते सोमवार दिनांक १० मार्च २०२५ [दोन्ही दिवस धरून ] या कालावधीत विशेष सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील. व्हॅलेन्सीया न्यूट्रिशन लिमिटेड यांच्या करिता

पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी

ठिकाण : मुंबई (डीऑयएन : ०९०७२४०५) [पॅन : बीजेपीपीएस ६२९३ ई] दि. १४ फेब्रुवारी

## जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

निगम कार्यालय/मुख्य कार्यालयः नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६वा मजला, १४, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. **दूर.:** ०२२-४३०४१९००

Email: investors@gichf.com, corporate@gichf.com Website: www.gichfindia.com शुद्धिपत्रक

दिनांक १३.०२.२०२५ रोजी या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या आमच्या ई-लिलाव विक्री सूचनेचा (ई-लिलाव तारीख २८.०२.२०२५) संदर्भ घ्यावा. या सूचनेमध्ये क्रमांक ८, कर्जदा सदीप कुमार सिंह / शोभा रानी (ठाणे शाखा, कर्ज खाते क्र. MH0230610007786) चा मालमत्ताचा पत्ता अनावधाने चुकीचा प्रकाशित करण्यात आले आहे, त्याऐवजी मालमत्ताच्य योग्य पत्ता पुढील प्रमाणे वाचावे : **इमारतीचे नाव: भास्कर कॉम्प्लेक्स, एबीसी सीएचएस लिमिटेड**, घर क्रमांक: फ्लॅट ४०१, ए-विंग, मजला क्रमांक: चौथा मजला, रस्त्याचे नाव: तुळिंज रोड सेक्टर वॉर्ड क्रमांक: नालासोपारा पूर्व, लॅण्ड मार्क: विजय नगर, गाव: तुळिंज, स्थान: नालासोपार पूर्व, तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१२०९ (मालमत्तेचे क्षेत्रफळ:- ४३८ चौरस फूट बांधकाम). इतर तपशील जसे आहेत तसेच आहेत. जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. करिता

> गोखले रोड शाखा, दुकान क्र. एस/८, एस/८-ए, एस/८-बी, एस/४, दिया निवास, एस. के. बोले रोड, दादर (प) मुंबई ४०० ०२८. दूर. क्र. ०२२-२४२२६१०६ ईमेल : bom42@ mahabank.co.in/brmgr42@gmail.com मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे- ५

एएक्स२/एमएसझेड/सरफैसी/१३(२)/२०२४–२५ दि. १२.०२.२०२५ मागणी सूचना अनुच्छेद १३(२) अंतर्गत

आर.पी.ए.डी./स्पीड पोस्ट/ ई-मेल मार्फत विदाउट प्रिजुडिअस

**१. कु. भक्ती अनिल रासल,** बी-१०२, इमारत क्र. १९, टिळकनगर सिद्धीविनायक सीएचएस लि., टिळक नगर, चेंबूर, मुंबई ४०० ०८९

. कु. श्रद्धा अनिल रासल, बी-१०२, इमारत क्र. १९, टिळकनगर सिद्धीविनायक सीएचएस लि., टिळक

. **कु. दिपा काकडे,** डी–२०२, तावडे कॉम्प्लेक्स, दहिसर – पश्चिम, मुंबई ४०० ०६८ विषय : सिक्य्रिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचना तुम्हीं क्र. १ व क्र. २ यांनी तुमच्या विनंतीवर आम्हाला खालील पत सुविधा मंजूर केली होती. तुम्ही क्र. ३ यांनी हमीदार म्हणून तुम्ही क्र. १ व २ यांनी आमच्या गोखले रोड शाखा योंच्याद्वारे पत सुविधा

हमीदार म्हणून प्राप्त केली. . पत सुविधांचा तपशील, प्रतिभूती प्रभारित बँकेच्या नावे व सध्याची थकबाकी खालीलप्रमाणे

सुविधा क्र. १ : अ एव सविधांचे स्वरूप

3	प्रतिभूती	एनपीए तारीख
व रक्कम	200-700	71417 11110
7	3	8
गृह कर्ज	कोलॅटरल प्रतिभूती: फ्लॅट क्र. १०२, बी विंग,	
२००४८१५३६७८ कर्ज	टिळक नगर, सिद्धीविनायक को-ऑप. हा. सो.	
रक्कम -	लि., बिल्डींग क्र. १९, टिळक नगर कॉलनी,	३०.०९.२०२२
रु. १३,००,०००/-	चेंबूर, मुंबई ८९.	
(रु. तेरा लाख मात्र)	वैयक्तिक हमीदार : १. कु. दिपा काकडे	
	व रक्कम २ गृह कर्ज २००४८१५३६७८ कर्ज रक्कम – रु. १३,००,०००/–	च रक्कम २ २ १ १ १ १ १ १०४८१५३६७८ कर्ज रक्कम – १ २०१८२९,००,०००/– ३ २०४८१५३६७८ कर्ज स्क्रम – १८०४८५५३६७८ कर्ज स्क्रम – १८०४८१५३६७८ कर्ज स्क्रम – १८०४८१५३६७८ कर्ज

	लेड्जर उर्वरित	अलागू व्याज दि.	एकूण थिकत रक्कम दि.				
आरओआय	(११.०२.२०२५ अनुसार)	११.०२.२०२५ पर्यंत	११.०२.२०२५ अनुसार				
ų	Ę	9	۷				
८.७०%	रु. ७,९५,३३५.५२	रु. १,८४,८०२.०० + रु. ३१९२.०० (एरीअर दंड) = रु.	रु. ९,८३,३२९.५२				
		१८७९९४.००					
्तुम्ही तुमच्या पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्यात कसूर केली असल्याने, आम्ही तुमची देणी भारतीय रिझर्व्ह							

बँकेद्वारे जारी मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत बँक/निर्देशन यांच्या मार्गदर्शक तत्त्वांसह तुमची मालमत्ता अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत केली आहे अ. क्र. प्राप्त दस्तावेज दिनांक ۶. आरएफ ४५ 22.05.2009

٦.	एफ२६०	??.	०६.२००७					
₹.	आरएफ ४६/४७	??.	०६.२००७					
٧.	एचएलएस २		०६.२००७					
۹.	एचएलएस डी४ (ए)	09.	05.7006					
ξ.	एचएलएस डी४ (बी)	09.	०९.०६.२००७					
७.	एचएलएस डी४(सी)	??.	05.7006					
सुविधा क्र. २ :								
अ. क्र.	प्रत सुविधांचे स्वरूप व रक्कम	प्रतिभूती	एनपीए तारीख					
8	?	3	8					

		कज – परसानल लान ६०३६ – रु. ३,००,०००/– (तीन				
	आरओआय	लेड्जर उर्वरित	अलागू व्याज दि.	एकूण थिकत रक्कम दि.		
	आरआआव	(११.०२.२०२५ अनुसार)	११.०२.२०२५ पर्यंत	११.०२.२०२५ अनुसार		
	ų	Ę	9	6		
	90.30%	रु. १,५९,८८९.८४	रु. ५३,३१३.००	रु. २,१३,२०२.८४		
	४. तुम्ही तुमच्या पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्यात कसूर केली असल्याने, आम्ही तुमची देणी भारतीय रिझर्व्ह					
बँकेद्वारे जारी मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत बँक/निर्देशन यांच्या मार्गदर्शक तत्त्वांसह तुमची मालमत्ता अक						

मालमत्ता म्हणून वर्गीकृत केली आहे प्राप्त झालेले दस्तावेज

8	एएक्स-४	२८.०९.२०२०				
٦.	आरएफ ४६/४७ न्यु डीओ १	२८.०९.२०२०				
₹.	न्यु एजी३	२८.०९.२०२०				
٧.	४. एफ२६०					
ч.	आरएफ १५४ ए	२८.०९.२०२०				
ξ.	बँकेच्या नावे अंडरटेकिंग, इनडेमनिटी, नेगीटिव्ह लीएन, पावर ऑफ अटोर्नी	२८.०९.२०२०				
१. आम	ही तुम्हाला असेही सूचित केले की, आमच्याकडे देय असलेल्या संपूर्ण रकमेच	या पुन:प्रदानासाट				
बँके-	च्या एनपीए म्हणन वर्गीकत केलेल्या विहित अटींनसार अनसार आमच्या वारंवार म	गणीं सचनांनंतरह				

व मौखिक मागण्यानंतरही तुम्ही आजतागायत सदर रक्कम प्रदान केली नाही. तुम्ही याद्वारे वरील निर्देशित पत सुविधांच्या स्वरूपात थिकत रक्कमेचे प्रदान करावे. तुम्ही याद्वारे रक्कम **रु. ७,९५,३३५.५२/-** अधिक अलागू व्याज दि. ३०.०९.२०२२ पासून ८.७०% द. सा. दराने १ ल्य सुविधेकरिता रु. १,५९,८८९.८४ अधिक अलागू व्याज दि. ३०.०९.२०२२ पासून १०.३०% द.सा.

दराने सविधा क्र. २ करिता नोदीत कारणांसाठी आम्ही तम्हाला सदर सचनेच्या प्राप्तीपासन ६० दिवसांच्या आत आमच्याकडे तुमचे पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्याचे निर्देश देतो आहोत, अन्यथा बँकेच्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (४) अंतर्गत प्राप्त अधिकरान्वये ॲक्टच्या अंतर्गत प्रतिभूत/ प्रतिभूती मालमत्तेच्य संबंधात सदर ॲक्ट अंतर्गत तुम्ही अन्य प्रभार, मूल्य व खार्च प्रासंगिक खार्च यांच्यासह प्रदान करावे. ॲक्ट अंतर्गत उपलब्ध तपशील यांच्यासह -कर्जदारांच्या प्रतिभूत मालमत्तांचा ताबा घेणे, यामध्ये प्रतिभूत मालमत्तेच्या वसुलीसाठी भाडेपट्टा,

अभिहस्तांकन वा विक्रीद्वारे हस्तांतरणाचा हक अंतर्भृत,

बी. कर्जदाराच्या प्रतिभूत मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा ताबा घेणे, यामध्ये यामध्ये प्रतिभूत मालमत्तेच्या वसुलीसाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन वा विक्रीद्वारे हस्तांतरण करून प्रतिभूत मालमत्तेची वसुली करणे l. प्रतिभूत मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण हे हस्तांतरितामध्ये निहित असेल तर

प्रतिभूत मालमत्तेशी संबंधित सर्व हक्क हे तुमच्याद्वारे केलेले हस्तांतरण असे असेल. डी. कोणाही व्यक्तीस ज्यांनी प्रतिभूत मालमत्तेचे कोणतेही लेखी स्वरूपातील सूचना कोणत्याही वेळी

आवश्यक असल्यास प्रतिभूत मालमत्ता तुमच्याकडून व कोणतेही प्रदान तुमच्याद्वारे थकबाकी असल्यास व आमच्याकडे प्रदान तर त्यांनी सदर प्रतिभृत ऋणकरिता प्रदानांचे योग्य ते प्रदान करावे कृपया कायद्याच्या अनुच्छेद १३(१३) अंतर्गत सदर सूचनेच्या स्विकृती नंतर तुम्ही पूर्व सूचना देऊन

प्रतिभूतीसह प्राप्त करावे

कायद्याचे अनुच्छेद (१३) च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रकरित अभिषेक कुमार, महाव्यवस्थापक गोखले रोड शाखा, मुंबई दक्षिण झोन

## डीजे मेडियाप्रिंट ॲन्ड लॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: L6023MH2009PLC190567 नोंदणीकृत कार्यालय पत्ता : २४, १ ला मजला, पालखीवाला हाऊस, तारा मंझिल, १ ला धोबी तलाव रोड,

मरिन लाईन्स, मुंबई ४०० ००२ दूर. ०२२-२२००२१३९/४०/४९, ई-मेल : cs@djcorp.in वेबसाइट : www.djcorp.in

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/ नऊमहिने अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

							(रक्कम लाखात
		ति	माही अखोरकरि	ता	नऊमहि	वर्ष अखेर	
अ.	विवरण	39.97.7078	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	38.03.202
क्र		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२,०४२.०४	१,८९५.०७	१,१२६.७०	५,४३६.२३	२,९४०.१७	५,७०४.१०
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त	२०३.८३	१६३.४८	१८६.३५	४९९.१८	२२४.९७	६३०.७२
₹.	बाबीपूर्व) कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबीपश्चात)	२०३.८३	१६३.४८	१८६.३५	४९९.१८	२२४.९७	६३०.७२
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)	१८०.८६	१२५.०७	१५३.०८	४२६.५४	२०५.००	५०३.९४
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात नफा/ (तोटा) समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न)	१८३.२५	१२५.६३	१५४.३०	४३०.६७	१०७.८१	५१०.५५
ξ.	प्रदानित इक्विटी भाग भांडवल (रु. १०/- प्रत्येकीचे इक्विटी शेअर)	328.८४	328.68	१०८.२८	328.68	१०८.२८	१०८.२८
<b>७</b> .	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षामध्ये लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	-	-	-
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)						
	१. मूळ	०.५६	0.39	१.४३	१.३१	१.९२	४.६५
	२. सौम्य	०.५६	0.39	१.४३	१.३१	१.९२	४.६५

१. वरील अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाच्याद्वारे त्यांचे संबंधित सभेमध्ये दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी अखेर तिमाही व नऊमहिने अखेरकरिता अहवाल आहे व दि. १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी त्यांच्या सभेमध्ये लेखा समिती व मंजूर केलेल्या अहवालामध्ये उपलब्ध

. पूर्व कालावधीची/ कालावधी तुलनात्मक पद्धतीने आवश्यक आकडेवारी रिग्रुप्ड करण्यात येईल. ३. वरील हे सबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत मर्यादित वैधानिक

लेखापरीक्षक यांच्याद्वारे ३१ डिसेंबर, २०२४ रोजी अखेर तिमाही व नऊ महिने अखेरकरिता मर्यादित अहवाल आहे. दि. ३१ डिसेंबर, २०२४ अखेर तिमाही व नऊ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट अर्थात www. bseindia.com व www.nseindia.com व कंपनीची वेबसाइट www.djcorp.in वर उपलब्ध आहे. ४. कंपनी दोन सेगमेंटस नावे प्रिंटींग बिझीनेस व रेकॉर्ड मॅनेजमेंट व सेवा असे कार्यरत आहे व त्यामुळे आयएनडीएएस–१०८ लागू असणे

आवश्यक आहे.



संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरिता दिनेश कोटियन व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१९१९८५५

## अगरवाल इडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड

र्यालय : यनिट २०१-२०२. इस्टर्न कोर्ट. सायन टॉम्बे रोड. चेंबर. मंबई ४००

दूर. क्र. ०२२-२५२९१४९/५० फॅक्स : ०२२-२५२९११४७ सीआयएन : L99999MH1995PLC084618 वेबसाइट : www.aicltd.in, ईमेल : contact@aicltd.in

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमहिने अछोरकरिता अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय अहवालाच्या निष्कर्शांवर अहवाल

		स्थायी			एकत्रित			
अ.	तपशील	तिमाही अखेर	नऊ महिने अखेर	तिमाही अखोर	तिमाही अखेर	नऊमहिने अखेर	तिमाही अखेर	
क्र.	(Identity)	३१.१२.२०२४	38.82.2028	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	
٤.	कामकाजातून एकूण उत्पन्न	४४,९२६.७०	१२७,९१०.२३	४०,९३४.५२	५४,४५९.०५	१५८,१३३.५३	४८,९०८.६५	
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (करपूर्व, अतिरिक्त)	२,३३६.०६	४,८४९.३३	२,१८०.५५	३,३८८.३९	९,७९६.८०	३,३३७.१८	
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबीच्या पश्चात)	२,३३६.०६	४,८४९.३३	२,१८०.५५	३,३८८.३९	९,७९६.८०	३,३३७.१८	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबीपश्चात)	१,७२६.६७	३,५८०.३९	१,६२५.२७	२,७७०.३२	८,५१४.८३	२,७६२.६०	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१,७२६.६७	३,५८०.३९	१,६२५.२७	<b>३,२</b> १४.४२	९,०५५.१२	२,७३८.७१	
ξ.	इक्रिटी शेअर भांडवल	१,४९५.७८	१,४९५.७८	१,४९५.७८	१,४९५.७८	१,४४५.७८	१,४९५.७०	
<b>6</b> .	गत वर्षाच्या ताळेबंद उर्वरित मूल्यांकनामध्ये निर्देशित आरक्षित (मूल्यांकन राखीव वगळता) -	-	-	-	_	_	•	
८.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यलचनाकरिता)							
	१. मूळ (रु.)	११.५४	२३.९४	१०.८७	१८.५२	५६.९३	१८.४५	
	२. सौम्यीकृत (रु.)	११.५४	२३.९४	१०.८७	१८.५२	५६.९३	१८.४।	

वरील लेखापरिक्षीत वित्तीय अहवाल दि. ३१ डिसेंबर, २०२४ अखेर तिमाही व नऊमहिने अखेरकारता अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी) यांच्या अनुसार सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत व विविध सर्क्युलर अनुसार विनियमन अंतर्गत जारी वेळोवेळी सुधारित लेखा समितीचा अहवाल व संचालक मंडळाद्वार मंजूर दि. १३ फे ब्रुवारी, २०२५ रोजीचा अहवाल. वितीय अहवाल कंपनी व स्टॉक एक्सचेजची वेबसाइट वर उपलब्ध आहे.

वरील अलेखापरक्षित वित्तीय अहवाल अनुसार कंपनीने त्यांचे उपक्रम संबंधित माहिती पसिद्ध करून, स्थायी वित्तीय अहवाल कंपनीच्या वित्तीय अहवाल त्यांचे उपक्रम राबवून अर्थात १. ॲन्सीलरी इन्फ्रा (बिटमेन व संबंधित उत्पादने. २. शिप ऑपरेटिंग ॲन्ड चार्टीरंग, ३. ट्रेडिंग ऑफ पेट्रोलीअम पोडक्ट्स, ४. प्री-ऑपरेटिव्ह एआयसीएल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे आहे. कंपनीच्या मागे त्यांनी अतिरिक्त मोठ्या प्रमाणात बिट्रमन स्टोरेज सुविधा केली आहे जी कारवार, हलदिया व मँगलोर येथे आहे. कंपनीच्या इंडियन होली ओन्ड सबसायडरी कंपनी – बिट्रमिनेक्स कोचिन पायव्हेट लिमिटेड यांनी सुद्धा बिट्रमन व बिट्रमिनस उत्पादनांचे उत्पादन काण्याकरिता सुरुवात केली असून ती त्यांच्या ओव्हरसीज होली ओन्ड सबसायडरी कंपनी - एओयसीएल ओव्हरसीज एफझेड - एलएलसी, रास अेल खैमाह, यूएई व संबंधात मार्गदर्शक/ अधिसूचनांसह त्यांचे वाणिज्यीक कार्यचलन पार पाडण्याकरिता विशेषकृत बिट्टमेन

एलपीजी, एलएसएचएस चा व्यवसाय करत आहे. दि. ३१ डिसेंबर, २०२४ च्या तिमाही अखेरकरिता वरील एकत्रित वित्तीय अहवाल अगरवाल इंडस्टियल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासह वित्तीय अहवाल त्यांचे होली ओन्ड सबसायडर्र

१,७०,४७८.३६ एमटीएस बिटूमेन अनुसार २६.६०% दराने आहे. कंपनीचा अहवाल मागे त्यांनी अतिरिक्त मोठ्या प्रमाणात बिटूमन स्टोरेज सुविधा केली आहे जी कारवार, हलदिया व मँगलोर येथे आहे. कंपनीच्या इंडियन होली ओन्ड सबसायडरी कंपनी . बिट्टीमेनेक्स कोचिन पायव्हेट लिमिटेड यांनी सुद्धा बिट्टमन व बिट्टीमेनस उत्पादनांचे उत्पादन करण्याकरिता सुरुवात केली असून ती त्यांच्या ओव्हरसीज होली ओन्ड सबसायडरी कंपनी एआयसीएल ओव्हरसीज एफझेड - एलएलसी, रास अले खैमाह, बूएई व संबंधात मार्गदर्शक/ अधिसूचनांसह त्यांचे वाणिज्यीके कार्यचलन पार पाडण्याकरिता विशेषकृत बिट्सेन एलपीजी,



सही/-ललित अगरवाल

अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड करित संपूर्ण वेळ संचालक

एलएसएचएस चा व्यवसाय करत आहे. मूळ व सौम्य उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) आयएनडी एएस-३३ समवेत गत कालावधी/ वर्षाच्या चालूकरिता मूल्यांकन करण्यात येईल कंपनी अहवाल अंतर्गत सदर वर्ष दरम्यान त्यांचे कार्यचलन खांडित करत आहेत. चालू कालावधी स्पष्टीकरण आवश्यक करण्याकरिता पूर्व कालावधीची आकडेवारी रिग्रुप्ड/ रिअरजेड करण्यात येत आहे कार्यचलन/ कंपनी चालू अहवाल कालावधीकरिता सर्व लाभांशांचे प्रदान करावे.

डीआयएन : ०१३३५१०७

ठिकाण : मुंबई दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२५ दि. १४ फेब्रुवारी, २०२५

# Towards Maharashtra Water

# Revolution through Jalyukt Shivar Abhiyan

Chief Minister Devendra Fadnavis 601 officers joined the Soil and Water Conservation Department, appointment letters distributed by the Chief Minister

#### Mumbai:

The Jalyukt Shivar Abhiyan being implemented in the state through the Water Conservation Department is an ambitious campaign. The work done in the state through this campaign from the grassroots level is a step towards the water revolution, asserted Minister DevendraFadnavis The appointment letter for Water Conservation Officer Group B (Non-Gazetted) organized under the Soil and Water Conservation Department (remotely through online mode) was distributed by Chief Minister Devendra Fadnavis. Meanwhile, the appointment orders were distributed directly to six candidates in a representative manner. The ceremony, held at the auditorium of Yashwantrao Chavan Pratishthan, was attended by Soil and Water Conservation Minister Sanjay Rathod, Minister of State IndranilNaik, Secretary of the Soil and Water Conservation Department Ganesh Patil, Commissioner PrakashKhaple, along with the newly appointed officers and their families . Chief Minister Fadnavis congratulated the 601 officers selected in the Water Conservation Department and wished them well for their future endeavors. Chief Minister Fadnavissaid , the Water Conservation Department is a

department that brings change in the lives of farmers. The newly appointed officers in this department should have the goal of bringing change in the lives of the common man and farmers. We have got an opportunity to serve the common man through the government. We should seize this opportunity and bring smiles to the faces of the common man . The state has started recruiting 75 thousand employees

. He said that in reality, 1 lakh 50 thousand employees are being recruited. Chief Minister Fadnavissaid , the main objective of the JalyuktShivarAbhiyan is to eliminate water scarcity in the rural areas of the state and create water availability for sustainable agriculture. Through this campaign, villages in the state have become water-rich and the groundwater level has increased. Farmers have access to water for irrigation, which has increased crop production. The success of this campaign is that due to the increase in groundwater level, farmers have been able to harvest crops in both seasons .The JalyuktShivarYojana has become an important milestone for the state's water conservation. The Central Government and the High Court have also acknowledged in their reports that PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given for the information of public that SMT. Maya Yashwant Kadam, were

he owner of the Residential Premises bearing

Flat No. 402, admeasuring 560 Sq. Ft.(52.04 Sq.mtr) Built up area or thereabouts, located on

4th Floor in the Building No. A-3 of the Manay Park Co-operative Housing Society Ltd., situated at Manav Park Phase -1, Badlapur (West) Mauje - Kulgaon, Pin - 421503, Tal

Ambernath, Dist - Thane Hereinafter referre

WHEREAS SMT Maya Yashwant Kadam died ntestate on 27.10.2015 leaving behind her (1)

Manisha Yashwant Kadam alias Mrs. Riddhima Parikshit Pawar ( Daughter), (3) Mrs. Vedanti Vijay Shinge (Daughter) as her only Class I

egal heirs and next of kin according to the

provisions of the Hindu Succession Act, 1956 by which she was governed at the time of her WHEREAS SMT. Maya Yashwant Kadam ha released their respective shares, title and rights

n favour of (1) Mrs.Anita Ramesh Pawar

Daughter), (2) Mrs. Manisha Yashwant Kadam

alias Mrs. Riddhima Parikshit Pawar Daughter) (3) Mrs. Vedanti Vijay Shinge Daughter) by executing a Release Deed Dtd. 03.07.2023 in her favour and making her absolute and sole Owner of the said Flat.

Any person or persons having any right, title

nterest by way of inheritance or claim against

the said flat, should send their claims in writing

to the undersigned along with the documentary

evidence in support of the said claim thereof within 7 days of the publication of the this

notice, failing which claims if any shall be

Shop no 01 Nav Sai-Prasad society, Near

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Flat no. 1201, on the 12th floor, admg. 405 sq. feet carpet area, in the building known as Shree Krishna Apartment Co-Operative Housing Society Ltd situated at Cs. No. 384, 385 of Tardeo Division,

Mumbai, Sane Guruji Marg, Opp. Rusi Mehta Hall, Tardeo, Mumbai-400 034. (Hereafter referred to as

)Prabhudas Devkaran Darii was owner the property being a Room no. 60 on Ground floor, of Devi Sahay Chawl situated at CS. No. 384, 385 of Tardeo Division, Mumbai, 400 034 (Said Room). )Late Prabhudas Devkaran Darji died on

24/12/1963 leaving behind him Somchand Darji and Vasantlal Darji as legal heirs and Thereafter Late Somchand Darji died on

5) Increatier Late Somenand Darji deed 23/09/1987 leaving behind him Vasantial Darji as his only legal heirs and legal representatives.
4) By a Registered Permanent Alternate Accommodation dated 14/07/2016 regd. No. BBE-1/5665/2016 executed by and between CONTEMPOARY BUILDERS PVT LTD (therein pergred to as the Landlords ANDI MB.

VASANTLAL PRABHUDAS DARJI (therein referred to as the Tenant) in lieu of Old Room no Thereafter by Registered Deed of Gift dated )Thereafter by Registered Deed of Gift dated 25/01/2025 regd. No. BBE-3/2092/2025 executed by and between Mr. Vasantlal Prabhudas Darji (therein referred to as the Donor) gifted the said flat in favour of Mr. Pareshkumar Vasantlal Darji and Mr. Nilesh Vasantlal Darji (therein referred to as the

6)Now Jay Rajan Gaikwad and Mrs. Iveeld Jay Gaikwad intend to purchase the said Flat. All the Banks, Financial Institution, person(s),

All the Banks, Financial Institution, person(s), Builders, Societies etc. are hereby requested to ntimate to my client or to me as their counsel about any claim, whatsoever regarding the

claims, objections from any person having right, title, interest in the application property by way

of release/legal heirs etc. of with sufficient proof

within 15 days from the date of publication

Vasim Jamsher Shaikh

Mob 9860786030

Advocate High Court, Bombay Kurla (w) Mumbai 400070

Place: - Mumbai

Date 15/02/2025

Badlapur west 421503. Mob: 9762979991

Chintamani Mandir, Hendrepada, Kulgaon

Mr. Sunil M.Patil

(Advocate High Court)

deemed to have been waived.

Place: Mumbai.



the groundwater level in Maharashtra has increased due to the work of this scheme. The Chief Minister said that in future, this scheme will be implemented more strictly, based on planned technology and more effectively with local participation . Soil and Water Conservation Minister Rathod said that the Jalyukt Shivar Abhiyan launched in the state with the vision of Chief Minister Fadnavis has brought about a revolution. The main objective of the Jalyukt Shivar Abhiyan is to improve the standard of living of farmers and the public participation received in this campaign is the success of this campaign, said Mr.Rathod

belief that the work of the Conservation Department will get more momentum due to the newly appointed officers. The Water Conservation Department completed this recruitment process in a very transparent manner. He appealed to the newly appointed officers to work to fulfill the expectations of the people. Minister of State for Soil and Water Conservation Shri.Naiksaid , under the leadership and guidance of Minister DevendraFadnavis, exemplary work has been done in the country under the Jalyukta Shivar Abhiyan. Shri.Naik appealed to the newly appointed officers in the Water Conservation Department to remain committed to working to bring about change in the lives of the people .Secretary Patil made introduction and Commissioner PrakashKhaple proposed the

Shri.Rathod expressed his

This is to inform general public at large that that by a registered Agreement for Sale dated 28/09/1995, M/S ASHOK PROPERTIES (BHIWANDI PROJECT) FLAT NO.B-2, BUILDING NO.21, TYPE-E-1 ADMEASURING 625 SQUARE FEET CARPET AREA ON THE GROUND FLOOR OF THE BUILDING KNOWN AS 'ASHOK NAGAR" AND SOCIETY KNOWN AS "ASHOK NAGAR BUILDING NO.21 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" LYING AND BEING SITUATED AT VILLAGE : KANERI, SURVEY NOS.11, 12, 13, 14, 14-A,. 14-B, 14-C, 15, 16,17, 61, MUNICIPAL HOUSE NO.452/14, JAIN SOCIETY, KALYAN ROAD, TALUKA : BHIWANDI, DISTRICT : THANE TO SHRI DINESH MAKHANLAL GUPTA AND SMT. SEEMA DINESH GUPTA. Thereafter by a registered Deed of Gift dated 04/06/2015, SHRI DINESH

Thereafter by a registered Agreement for Sale dated 09/05/2018 SMT. SEEMA DINESH GUPTA sold FLAT NO.B-2, BUILDING NO.21, TYPE-E-1 to SHRI YOGESH JAGDISH LAD AND SMT. VANITA JAGDISH LAD. Thereafter by a registered Agreement for Sale dated 19/10/2023 SHRI YOGESH

MAKHANLAL GUPTA gifted FLAT NO.B-2, BUILDING NO.21, TYPE-E-1

JAGDISH LAD AND SMT. VANITA JAGDISH LAD sold said flat to my client viz. SHRI MAHESH VASANT SHIRKE.

It has been informed that that Original Agreement for Sale dated 28/09/1995 and Original Deed of Gift dated 04/06/2015 in respect of FLAT NO.B-2, BUILDING NO.21, TYPE-E-1 has been lost or misplaced and the same is not traceable inspite of all diligent efforts made to trace the same

Now my said client, SHRI MAHESH VASANT SHIRKE is desirous to avail loar facility from the bank against the mortgage of said FLAT NO.B-2, BUILDING NO.21, TYPE-E-1 for which it becomes essential to invite the claim from public at large in respect of said lost Agreement for Sale as stated above.

Any persons having any claim, right, title, interest against, to or in respect of the said flat or any part thereof, whether by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, charge, trust, maintenance, easement or otherwise are hereby required to make the same known in writing to the indersigned at the address given below within a period of 14 days from publication hereof, failing which my client shall proceed to mortgage the said FLAT NO.B-2, BUILDING NO.21, TYPE-E-1 in favour of said bank withou eference to any such claims

DATED THIS 14<sup>TH</sup> DAY OF JANUARY, 2025

TO SMT. SEEMA DINESH GUPTA.

HITESH DINKARRAI PATEI ADVOCATE HIGH COURT BLOCK NO.9, BUILDING NO.25 SHREE GOVIND NAGAR SOCIETY GOVIND NAGAR, NEAR MCF CLUB BORIVLI (WEST), MUMBAI: 400 092

Notice is hereby given that under my clients' instructions, I am investigating the right, title and interest of **Mr. Dinsha Pallonji Shroff**, presently residing Dhanraj Mahal in Apollo Bunder; **Ms. Soona Minoo Shroff**, presently residing at Ashoka Apartments, Napean Sea Road, Mumbal; and **Mr. Rustom Behram Hathikhanwala**, presently residing in New Delhi, all being the executors to Last Will & Testament dated 19<sup>th</sup> January 2010 of Mr. Soli Dinshaw Shroff (hereinafter referred to as the "Owner"), to the Property, more particularly described in the

Schedule hereunder written.

ALL PERSONS having any right, title, share, claim or interest agains or in respect of the said Property or any part thereof by way of sale exchange, lien, charge, mortgage (equitable or otherwise), gift, trust bequest, inheritance, possession, lease, sub-lease, assignment tenancy, license, partnership deed, charge, lien, easement, partition loans, right of prescription or pre-emption or under any Agreement o Deed or other disposition or under any *lis penden*s, injunction attachment, decree, order or award passed by any Court of Law Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitration or otherwise howsoever are hereby requested to notify the same in writing to us nowsoever are nereby requested to notify the same in writing to us with supporting documentary evidence at the address mentioned herein below within 14 (fourteen) days from the date hereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding in any manner whatsoever and the purchase of the said Property shall be concluded by our Client.

THE SCHEDILI E ABOVE REFERRED TO:

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

(i) 5 (five) shares of face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearing Share Certificate Nos. 2001 - 2005 (both inclusive) issued or 27th October 1972; (ii) 95 (ninety-five) shares of face value of Rs. 50/ (Rupees Fifty Only) each bearing Share Certificate Nos. 2006 to 2100 (both inclusive) issued 27th October 1972; and (iii) 400 (four hundred shares of face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearin Share Certificate Nos. 2101 to 2500 (*both inclusive*) issued on 27 October 1972, by The Nariman Building Co-operative Housing Society Limited in respect of Flat bearing No. 12, admeasuring 3,300 square feet (*carpet area*) on the 5<sup>th</sup> floor, of the building known as 'Nariman situate, lying and being at 162, Maharshi Karve Road, Cooperage Mumbai 400 021, Maharashtra, India.

Dated this 15th day of February, 2025.

For SW Chambers Tejas Shah

Unit No. 202, 2<sup>nd</sup> Floor, Spenta Building Ram Krishna Nagar, 3<sup>rd</sup> Road Mumbai, Maharashtra 400 052

<b>MINAL</b>	INDU	<b>JSTRIES</b>	LIMITED
CININ	O 1 322	01MH1088DI	C216905

vote of thanks.

Date: 14.02.2025

Place: Mumbai

Regd Office: 603- I Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai - 400072 | Tel No. 022: 40707070 Email Id: cmseepz@gmail.com | Website: www.minalindustrieslimited.i

CIN NO. ESZZOTMITTSOOF ECZTOSOS			00 1			triesiiriited.iri		
UN-AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31-12-2024 (Rs. In Lakhs)								
	Stand	daonle		Conso	lidated			
Particulars	Quarter ended 31-12-2024	Nine month ended 31-12-2024	Quarter ended 31-12-2023	Quarter ended 31-12-2024	Nine month ended 31-12-2024	Quarter ended 31-12-2023		
	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	(unaudited)		
Total Income from Operations	10.46	10.46	95.49	974.82	3,321.10	2,569.65		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-20.38	-20.38	-65.22	(26.31)	67.10	14.08		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-20.38	-20.38	-65.22	(26.31)	67.10	14.08		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-20.40	-20.40	-55.23	(1.24)	67.36	5.69		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-20.39	-20.39	-55.38	(3.19)	60.63	0.39		
Equity Share Capital	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year								
Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -								
(a) Basic	-0.01	-0.01	0.03	0.00	0.04	0.00		
(b) Diluted	-0.01	-0.01	0.03	0.00	0.04	0.00		
	Particulars  Total Income from Operations  Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]  Equity Share Capital  Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  Earnings Per Share (of Rs. 2/- each)  (for continuing and discontinued operations) -  (a) Basic	UN-AUDITED STANDALONE & CC RESULTS FOR THE QUARTE  Particulars  Particulars  Particulars  Particulars  Ouarter ended 31-12-2024 (unaudited)  Total Income from Operations  Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]  Equity Share Capital  Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -  (a) Basic  -0.01	Net Profit / (Loss) for the period defter tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after Exceptional and/or Extraordinary items)   -20.38   -20	Net Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (for the period (Comprising Profit) / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (Earnings Profit) (G. S. 2/- each) (for continuing and discontinued operations) - (a) Basic - (-0.01)   -0.01    -0.01	Net Profit / (Loss) for the period (before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax) as shown in the Audited Balance Sheet of the previous year   Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)	Net Profit / (Loss) for the period (before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   Net Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

c) Exceptional and/or extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules

whichever is applicable. For Minal Industries Limited SHRIKANT JESINGLAL PARIKH Managing Director (DIN: 00112642)

Branch Address: The South Indian Bank Ltd PLOT NO 148 GROUND FLOOR, MUKALADIYIL I I T MAIN GATE, P O POWAI, MUMBAI-400076 Branch Mail ID: br0366@sib.co.in

### **Gold Auction for Mortgages at Bank**

Whereas, the authorized officer of The South Indian Bank Ltd., issued Sale notice(s) calling upon the borrower to clear the dues in gold loan availed by him. The borrower had failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned will conduct online auction of the gold ornaments strictly on "As is What is Basis" & "Whatever there is Basis" & "Without recourse Basis". The auction will be conducted online through https://egold.auctiontiger.net on 17.02.2025 from 12:00 pm to 03:00pm for the borrower Mrs Saira Sayed account number 0366653000013525, 0366653000013532, 0366653000013661, 0366653000013662

Please contact Auction Tiger on 6352632523 for more information.

Sd/- Manager The South Indian Bank Ltd.

#### **CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED**

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 CIN: L99999MH1995PLC089759 Email ID: shareinvestor@centenialindia.com Website: www.centenialindia.com

Sr.		(	Quarter Ende	d	Nine Mon	ths ended	Year ende
No.	Particulars	31/12/2024	30/9/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/3/202
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1220.39	1433.72	1244.71	4027.87	3923.17	5131.50
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(84.77)	16.91	40.95	(28.02)	112.29	127.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and /or Extraordinary items)	(84.77)	16.91	40.95	(28.02)	112.29	127.30
4	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	(84.77)	12.66	30.64	(28.02)	84.03	113.44
5	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83	364.83
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	_					2679.39
7	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)						
	(a) Basic	(2.30)	0.35	0.84	(0.76)	2.30	3.11
	(b) Diluted	(2.30)	0.35	0.84	(0.76)	2.30	3.11

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation The above is an extract of the detailed formator Quanterry/Annual Financial Results intervitor the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and Other Disdosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity, (URL of the fillings).

The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

Exceptional and/or extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules whichever is applicable.

ra

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Vijay MAJREKAR Managing Director ~ DIN: 00804808

10/02/2025

Symbolic

Publication

Symbolic Publication

10/02/2025

11/02/2025

Symbolic

## IndiaShelter INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD. REGD: OFFICE:- Plot-15.6th Floor, Sec-44, Institutional Area, Gurugram, Haryana-122002 Branch Office:- 1st Floor, CKB Arcade Agra Road, Near Deop Bus Stand, Dhule - 424002. Branch Office:- No 95, Sunshine Bldg, Nath Prangan Soc, Shivaji Nagar Road Garkheda, Beside Maharashtra Bar

Aurangabad - 431005. Branch Office: - No 688, 2nd Floor, Shri Sai Pratik Bidg, South Kasba Choupad Solapur - 413007. Branch Office: - No 20 & 21, UGF Bafana Shopping Complex, Korit Naka, Opposite Smit Hospital Nandurbar - 425412. Branch Office: - No 220, Sai Midas Touch, Commercial Cpk, Manmac Road Savedi, Ahmednagar - 414003

SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas, The Undersigned Being The Authorised Officer Of The India Shelter Finance And Corporation Ltd, Under The Securitisation And Reconstruction Of Financial Assests And Enforcement (security) Interest Act, 2002 And In Exercise Of Power Conferred Under Section 13(12) Read With Rule 3 Of The Security Interest (enforcement) Rules, 2002, issued A Demand Notice On The Date Noted Against The Account As Mentioned Hereinafter, Calling Upon The Borrower And Also The Owner Of The Propertylsurely To Repay The Amount Within 60 Days From The Date Of The Said Notice. Whereas The Owner Of The Property

ı	And The Other Having Failed To Repay The Amour Has Taken Symbolic/physical Possession Of The F							
ı	Of The Said Áct Read With Rules 8 & 9 Of The Said Rules On The Dates Mentioned Against Each Account. Now, The Borrower In Particular And The Public I							
ı	General Is Hereby Cautioned Not To Deal With The Property/ies And Any Dealing With The Property/ies Will Be Subject To The Charge Of India Shelte							
ı	Finance Corporation Ltd For An Amount Mentioned As Below And Interest Thereon , Costs , Etc.							
ı	Name Of The Borrower / Guarantor (owner Of	Description Of The Charged /	Dt. Of Demand Notice,	Date Of				
ı	The Property) & Loan Account Number	Mortgaged Property(all The Part &	Amount Due As On Date Of Demand	Symbolic				
ı		Parcel Of The Property Consisting Of)	Notice	Possessio				
ı	MRS, Aashabai Kailas Shirasath & Legal Heirs	All Piece And Parcel Of Survey No.10/3A	DEMAND NOTICE 30.10,2024	11/02/2025				

Govt. Road North : Govt. Road

of Late Sh. Kailas Jaydev Shirsath. Reside At: out of Plot No 15 Part, Area 151.87 Rs. 9,11,720/- (Rupees Nine Lac or Late Sh. Kalias Jaydev Shirsath. Reside At:out of Plot No 15 Part, Area 151.87 Rs. 9,11,720/- (Rupees Nine Lac
No.90,Near Grampanchayat Chitot and Indule
Mh 424001 Dhule-1. Also At:- Plot No 15 Part, S
No 10/3A Mouje Chittod, Mangesh Nagar Dhule
Mh 424001 Maharashira (LOAN ACCOUNT No
LA2CLLONS00005065035

Part Of Plot No 15 Part, Area 151.87 Rs. 9,11,720/- (Rupees Nine Lac
Sq. nth. Court of Southern Portion Area
Eleven Thousand Seven Hundred
Twenty Only) as due as on 28.10.2024
Tah & Dist.Dhule Boundary: EastTogether With Interest From 29.10,2024
And Other Charges And Cost Till The
Date Of The Payment. Part Of Plot No 15. South-Plot No 16 & CHL100003301) Mrs. Alkabai Pote, Kailas Pote & Akshay Pote All Piece And Parcel Of Malamatta No. 2339- DEMAND NOTICE 12.11.2024

Mrs. Alkabai Pote, Kailas Pote & Akshay Pote
Reside At - Potegallimalamatta No. 23392/1489, Cts No. 2751, Pote Galli, Sbi Road,
vajiapur, Dist Aurangabad Mh 423701 423701
Maharashtra. (LOAN ACCOUNT NO
LA43VLLONS000005065482)

All Piece And Parcel Of Malamatta No. 23392/1489, Cts No. 2751, Pote Galli, Sbi Road, Vajiapur, Dist Aurangabad Mh 423701Aurangabad
Boundary: East: Milkat of Prakash Pote
West: Milkat of Bhausaheb Pote South:
Govt. Road North: Govt. Road
Till The Date Of The Payment.

Govt. Road North: Govt. Road

Mr. Manisha Kaka Pavale & Mr. Kaka

Shripati Pawale Reside at: Siddhi Vinayak
Northern part,Adm Area 530 Sq Ft, Gut
Northern Part, Gut No.338, Mauje Kumbephal, Tq
Aurangabad Mh 431001 . Also At:-Plot No.27-A
Northern Part, Gut No.338, Mauje Kumbephal, Tq
& DistAurangabad Mh 431001 (LOAN ACCOUNT
NO HL43CHLONS000005056276)

BEMAND NOTICE 12.11.2024

Rs. 7,01,946/- (Rupees Seven Lakh One
No.328, Mauje Kumbephal, Tq
& DistAurangabad Mh 431001 (LOAN ACCOUNT
No HL43CHLONS000005056276)

BEMAND NOTICE 12.11.2024

Interest From 10.11.2024 And Other
Charges And Cost Till The Date Of The
Payment.

NO HL43CHLONS000005056276)

Mr./ Mrs. Nakusha Ravindra Madane & Mr./ Mrs.
All Piece And Parcel Of Gram-Panchayat
Panchayat House Milkat No.514Madane Galli, At
Pulujwadi, Tal- PandharpurDist- Solapur 413304
All Pulujwadi, Tal- PandharpurDist- Solapur Only) as due as on 09.11.2024 Together
Property of Dharma Gadwe, North-Property
Charges And Cost Till The Date Of The
Payment.

MRS. Pooja Ajinath Jadhav, MR.Ajinath All Piece and Parcel of Milkat No. 60, Area Wamanrao Jadhav. Reside at :- At alapurwadi Post Shivoor Tq Vajiapur Dist. Aurangabad-4 All 116 Maharashtra Also At:- Milkat No. 60, Near Maruti Mandir Mauie-Alapurwadi Tal. Vajiapur Dist. East- Gavthan Open Iand Waruti Mandir Mauie-Alapurwadi Tal. Vajiapur Dist. Waruti Mandir Mauie-Alapurwadi Tal. Vajiapur Dist. Tooether With Interest From 10.10.2024 aruti Mandir Mauje-Alapurwadi Tal. Vaijapur Maruti Mandir Mauje-Alapurwadi Tal. Valjapur Road West Agree Land of Mr. Ajinath Jadhav South- Open Land of Mr. Ajinath Jadhav South Jadhav South- Open Land of Mr. Ajinath Ja

Yashawari Jadhav Reside at :- AlPost Padalda Alshada Dist Nandurbar Mh 425409 Nandurbar Also at :- North Part Of Plot No.7B,Sr.No.237 Tukaram Nagar Situated In Village Lonkheda Tal.Shahada Dist. Nandurbar Mh 425409 Maharashtra (LOAN ACCOUNT NO HLNACHLONS000005065192)

All Piece Alth Parcel Of North Part Of Plot No.7B, Sr.No.237 Tukaram Nagar Situated In Village Lonkheda Tal.Shahada Dist. Nandurbar Mh 425409 Maharashtra (LOAN ACCOUNT NO HLNACHLONS000005065192) HLNACHLONS000005065192) Shobha Mohaniraj Lokhande, Mohaniraj Al That Piece And Parcel Of Middle Portion DEMAND NOTICE 20.06.2022

Kadu Lokhande & Vinayak Mohaniraj Ara Adm 0.01 R With Construction Area Reside at :- CM-7383, Waghmala, Balikashrama Road, Karandikar Hospital Mage, Ahmednagar 414001 Maharashtra (LOAN ACCOUNT NO LA41CLLONS000005003901

LA41CLLONS000005003901

Ara Hare Reversal of Factor of Windler Port With Construction Area Res. 21,34,249,06/- (Rupees Twenty Adm.1000 Sq Ft & Area Adm 32.0 Sq Mtr Out of Old Survey Hundred Forty Nine & Six Paisa Only) and Survey Hundred Forty Nine & Six Paisa Only Nine

Together With Interest From

Road, South-The Land Of Cemetry

Rita Borase & Sukalal Borase Reside at: - All That Piece And Parcel Of Western Portion
46 Sankalp Colony Walvadi Shivar Gondur
Road Dhule 424002 Maharashtra
(LOAN ACCOUNT NO
HL42MILONS000005028271

Road, South-The Land Of Cemetry

All That Piece And Parcel Of Western Portion
Of Plot No.06, Out Of Survey No.27, At Rs. 2548476! (Rupees Twenty Five Lakh
Forty Eight Thousand Four Hundred
Area Admeasuring 139.50 Sq Mtr Boundaries
East- Part Of Plot No.06, West- Plot No.7,
North-survey No.26, South-Road

Road, South-The Land Of Cemetry

DEMAND NOTICE 19.05.2023
Spekholos Symbolic
Seventy Six Only) as due as on
12.05.2023 And Other Charges And Cost Till
The Date Of The Payment.

For Any Query Please Contact Mr. Tushar Hurde (+91 7350002453) & Mr. Prakash Tandulkar (+91 7447426676) PLACE: Maharashtra , DATE: 15.02.2025 (AUTHORIZED OFFICER) INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD



## **Home First Finance Company India Limited**

CIN: L65990MH2010PLC240703.

Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

## APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)]

**SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES** 

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (ii) that the below described immovable properties as per column (iii) mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Home First Finance Company India Limited for realization of its dues plus interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise

of power conferred under Section 13(2) of the said Act proposes to realize dues by sale of the said property/ies and it will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" as described hereunder. The auction will be conducted "On Line", for

Ľ	ne re	te recovery of amount due from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (f), due to Home First Finance Company India Limited.									
	Sr. No.	Name Borrower (s) and Co-Borrower (s)	PROPERTY ADDRESS	Date of Demand Notice	Demand Notice Amount	Date of Possession	Reserve Price	EMD Amount	Date and Time of Auction	Last Date & Time of Submission Of Emd & Documents	Number of Authorised officer
		Deepali rajesh bagde, Rajesh Bhiwa Bagde			20,11,235	08-02-2025	20,88,000	2,08,800	18-03-2025 (11am-2pm)	16-03-2025 (upto 5pm)	9960648423

Open Plot					
E-Auction Service Provider	E-Auction Website/For Details, Other terms & conditions	A/c No: for depositing EMD/other amount	Branch IFSC Code	Name of Beneficiary	
Company Name: e-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger). Help Line No::079-35022160 / 149 / 182 Contact Person: Ram Sharma -8000023297 e-Mail id: ramprasad@auctiontiger.net and support@auctiontiger.net.	http://www.homefirstindia.com https://homefirst.auctiontiger.net	912020036268117- Home First Finance Company India Limited - Axis Bank Ltd., MIDC, Andheri East.	UTIB0000395	Authorized Officer, Home First Finance Company India Limited	

Bid Increment Amount - Rs. 10,000/-. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Portal (https://homefirst.auctiontiger.net). E-Auction Tender Document containing online e-auction bid form, declaration, General Terms & Conditions of online auction sale are available at Portal Site. To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the properties. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of Home First. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Home First. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any thirdparty claims/ rights/ dues. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, In case of any discrepancy English Version of the Notice will be treated as authentic.

## STATUTORY 30 days SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002

The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with upto date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the property will be auctioned/ sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. Date: 15-02-2025 Place: Mumba

Signed by Authorized Officer, Home First Finance Company India Limited